

विभाग 'A' - गद्य पद्यांशावर आधारित : एकूण गुण -67

I. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा. 11×1=11

- 1) सर्वज्ञ म्हणजे कोण?
- 2) 'अनंत शक्ती परमेश्वरु' हा पाठ कोणी लिहिला आहे?
- 3) वसईवर कोणाचा अंमल होता?
- 4) दोघे भाऊ एकमेकाकडे कसे पाहत होते?
- 5) 'आई समजून घेताना' या पाठचा वाडमय प्रकार कोणता?
- 6) आई वैतागून आण्णाला काय म्हणायची?
- 7) किराणा घराण्याचे संस्थापक कोण?
- 8) गंगूबाईंचे निधन कॅव्हा झाले?
- 9) प्रपंच बंधनात आम्ही कसे बांधले गेलो आहोत?
- 10) कवी नृसिंहाने कोणती काव्य रचना केली?
- 11) माहेरच्या अंगणात कोणकोणती झाडे आहेत?

II. खालील प्रश्नांची उत्तरे तीन चार वाक्यात लिहा. 6×2=12

- 12) चिमाजी आप्पांनी कोणता निश्चय केला?
- 13) "भजन आणि भोजन एवढंच तुम्हाला करता येत वाटतं" संदर्भासह स्पष्ट करा.
- 14) तात्यांच्या घरी पंच-मंडळी का जमली होती? तात्यांनी किती एकर जमीन कमावली होती?
- 15) ज्ञानेश्वर कोणाशी बोलत आहेत? त्यांना कोण यावेसे वाटते?
- 16) पाहुणे कवितेतील आई शेवटी का गहिवरते?
- 17) "जाळणारा तिला संसाराचा वणवा." संदर्भासह स्पष्ट करा.

III. खालील प्रश्नांची उत्तरे पाच सहा वाक्यात लिहा. 8×3=24

- 18) विद्येसाठी आंबेडकरांनी कोणकोणते कष्ट घेतले?
- 19) पावसाळ्याचा हिशेब लेखकाने कसा घातला आहे?

- 20) 'मदर्स युनियन' बद्दल माहिती द्या.
- 21) केशव मेश्राम यांच्या सायकल प्रवासाचे वर्णन करा?
- 22) 'जरा तरी समज धरी अंतरी' असे कवी का म्हणतो?
- 23) यशवंत कोणाकोणाचे गुणगान करू इच्छितात? का?
- 24) 'कुसुमाग्रज' यांचा परिचय लिहा.
- 25) 'धरण' कवितेतील स्त्री च्या गरीब परिस्थितीचे वर्णन करा.

IV. खालील प्रश्नांची उत्तरे आठ दहा वाक्यात लिहा. 5×4=20

- 26) जांभळीच्या झाडाबद्दल लेखकाच्या कोणकोणत्या आठवणी आहेत?
- 27) पतीच्या निधनानंतर टिटवं घेऊन जाताना सावित्रीबाईना कोणकोणत्या गोष्टी आठवत होत्या?
- 28) 'या भारतात बंधुभाव' या कवितेचा आशय तुमच्या शब्दात लिहा.
- 29) हिरव्या तृणपात्याचा सत्कार का व कसा केला?
- 30) पुढील कविता पूर्ण करा.

झोळी झाडाला -----

करती भजन

'B' विभाग - व्याकरणावर आधारित : एकूण गुण -20

V. खाली दिलेल्या प्रश्नांना चार पर्याय दिलेले आहेत. त्यातील योग्य उत्तर निवडून लिहा. 10×1=10

- 31) 'नेहमी दुसऱ्यांना मदत करा.' हे वाक्य या प्रकारचे आहे.
A) आज्ञार्थी B) विध्यर्थी

- C) स्वार्थी D) संकेतार्थी
- 32) 'सदैव' ही संधी या प्रकारची आहे.
A) स्वरसंधी B) व्यंजनसंधी
C) विसर्गसंधी D) या पैकी नाही
- 33) यातील 'फूल' याला समानार्थी नसलेला शब्द हा आहे.
A) पुष्प B) सुमन
C) कुसुम D) रजनी
- 34) 'काव्यामृत' या समासाचा विग्रह असा होतो.
A) काव्य आणि अमृत B) काव्याचे अमृत
C) काव्यरूपी अमृत D) अमृत असे काव्य
- 35) यातील कोणता शब्द पोर्तुगीज आहे.
A) लुगडे B) बटाटा
C) ऑफिस D) तूप
- 36) 'प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच' या अर्थाची ही म्हण होय.
A) घरोघरी मातीच्या चुली B) जेवीन तर तुपाशी नाहीतर उपाशी
C) चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे D) गाडीबरोबर नळ्याची यात्रा
- 37) 'सूर्य पूर्वेला उगवतो' या वाक्याचा काळ हा आहे.
A) रीती वर्तमानकाळ B) चालू वर्तमानकाळ
C) अपूर्ण वर्तमानकाळ D) पूर्ण वर्तमानकाळ
- 38) 'राजहंस' याचे स्त्रीलिंगी रूप हे होय.
A) राजहंस B) राजहंसी
C) राजहंसिनी D) राजहंसिका
- 39) 'तृतीया' विभक्तीचे प्रत्यय हे होय.
A) ने, ई, शी B) ऊन, हून
C) चा, ची, चे D) नो

40) 'तो मुलगा प्रामाणिक आहे.' या वाक्यात प्रामाणिक या शब्दाला हे चिन्ह वापरावे.

A) .

B) ;

C) ' ----- '

D) " ----- "

VI. पुढील दोन पदांचा संबंध ओळखून तिसऱ्या पदाशी जुळणारा शब्द लिहा. 4×1=4

41) सौंदर्य : भाववाचक नाम :: भारत :

42) पोलिसांनी चोर पकडला : कर्मणी :: बाळ रडत होता :

43) सदाचार × दुराचार :: सद्वर्तनी ×

44) नाटक लिहिणारा : नाटककार :: लोकांना हसविणारा :

VII. सूचनेप्रमाणे उत्तर लिहा. 3×2=6

45) 'देवी दयावती दडविशी दासाची दुःख दशा दूर' अलंकार ओळखा लक्षण सांगा.

46) 'आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारीक' गण पाडून वृत्त ओळखा.

47) पुढील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
i. संक्षेप देणे
ii. गयावया करणे

'C' विभाग - लेखन आधारित एकूण गुण - 13

VIII. खालील पैकी कोणत्याही एकाचा कल्पना विस्तार लिहा.

48) 1×3=3

i. मरावे परी कीर्तिरूपे उरावे

ii. कठीण समय येता कोण कामास येतो

IX. 49) तुमच्या वाढदिवसाचे निमंत्रण देणारे पत्र मित्राला /

मैत्रिणीला लिहा.

किंवा

(कॉलेजमध्ये) महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी प्राचार्यांना
अर्ज लिहा. 1×5=5

X. 50) खालील पैकी एका विषयावर 15 ते 20 ओळी निबंध
लिहा. 1×5=5

- i. राष्ट्रीय एकात्मता
 - ii. मुलगी वाचवा
 - iii. माझ्या कल्पनेतील आदर्श गुरु शिष्य
-

Prepared by - shri. S. B. Gurav, A.M. Sanmati Vidya
Mandir Sidanal, Tal. Chikodi Dist. Belagaum.
Mob. 9980051818.
